

21st October 2022

BSE Limited
Corporate Relationship Dept
1st Floor, New Trading Ring,
Rotunda Building,
P.J. Towers, Fort,
Mumbai – 400 001

National Stock Exchange of India Limited
5th floor, Exchange Plaza, Plot No.C-1
Block “G” Bandra Kurla Complex
Bandra (East)
Mumbai – 400 051

BSE Code : 504112

NSE Code : Nelco EQ

Dear Sirs,

Sub: Newspaper Advertisement - Extract of Consolidated Unaudited Financial Results for the quarter and six months ended 30th September 2022

The Board of Directors at its Meeting held on 20th October 2022 has inter alia, approved the Unaudited Standalone and Unaudited Consolidated Financial Results of the Company for the quarter and six months ended 30th September 2022.

The said Unaudited Consolidated Financial Results in the prescribed format were published in the Business Standard (English) and Sakal (Marathi) on 21st October 2022. A copy of the results published is attached herewith. These are also being made available on the website of the Company at www.nelco.in.

You are requested to take the same on record.

Thanking you

Yours faithfully,
NELCO Limited

Girish V. Kirkinde
Company Secretary & Head legal

Encl: As above.

APNA SAHAKARI BANK LTD.
(Multi State Scheduled Co-op. Bank)

REGD. OFFICE : Apna Bazar, 106-A, Naigaon, Mumbai - 400 014.
Corporate Office : Apna Bank Bhavan, Dr. S.S. Rao Road, Parel, Mumbai - 400 012.
Tel. 022-2416 4860 / 2410 4861- 62/2411 4863, Fax 022-24104680
Email : apnabank@vsnl.com, Website : www.apnabank.co.in

POSSESSION NOTICE

Whereas the Authorized Officer of **Apna Sahakari Bank Ltd. (Multi State Scheduled Co-Op. Bank)** under Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 & in exercise of powers conferred under Section 13(12), issued **Demand Notice dated June 20th, 2018** Under Section 13 (2) of the said Act calling upon the **Borrower- M/s. Nkhava Sheva Transport Company- Mr. Mhatre Sunil Chandgdev (Proprietor/Borrower), Mrs. Mhatre Chandrakala Sunil (Co-Borrower), Mr. Thakur Bhargav Ramdas (Guarantor), Mr. Mhatre Narendra Vasant (Guarantor)** to repay the amount mentioned in the said Notice being **Rs. 70,69,768.92 (Rupees Seventy Lakh Sixty Nine Thousand Seven Hundred Sixty Eight and Paise Ninety Two Only)** as on May 31st, 2018 together with further interest thereon with effect from June 01st, 2018 onward until the date of payment, within 60 days from the date of the said Notice.

The borrower and others mentioned hereinabove having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and others mentioned hereinabove in particular and to the public in general, the Circle Officer, Panvel has taken **Physical Possession** of the Property described herein below in exercise of powers conferred on him by an order issued by District Magistrate, Raigad in Misc Application No. 560/2020 Under Section 14 of the said Act on January 18th, 2020 & order issued to Circle Officer Panvel & handed over possession of the property to the Authorised Officer of **Apna Sahakari Bank Limited (Multi State Scheduled Co-Op. Bank), on this 18th October, 2022.**

The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the Property will be subject to the charge of **Apna Sahakari Bank Ltd. (Multi State Scheduled Co-Op. Bank.)** for an amount of being **Rs. 70,69,768.92 (Rupees Seventy Lakh Sixty Nine Thousand Seven Hundred Sixty Eight and Paise Ninety Two Only)** as on May 31st, 2018, together with further interest thereon with effect from June 01st, 2018 onward until the date of payment.

The Borrowers attention is invited to Sub Section 8 of Sec.13 of SARFAESI Act in respective of time available to redeem secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All that piece of land known as **Flat No. H-202**, Sai Sansar Complex CHS, Plot No. 30, Sector- 5, New Panvel- 410206 and containing by total admeasuring 4018 sq. mtrs or thereabouts and bounded as follows :-

On or towards the North by:- Open Plot and Plot - 29, **On or towards the South by:-** 2.25 mtrs. Electric Corridor & 3.25 Mtr. Wide Channel, **On or towards the West by :-** 11.00 Mtr. Wide Road, **On or towards the East by:-** For Future Development.

Date : 18.10.2022
Place : Panvel

Authorized Officer,
Apna Sahakari Bank Ltd.
Multi State Scheduled Co-Op.

nelco **NELCO LIMITED**
CIN No. L32200MH1940PLC003164
Regd. Office: EL-6, Tlc Industrial Area, MIDC, Electronic Zone, Mahape, Navi Mumbai - 400 710
Tel: +91 22 67918728, 67399100 | Fax No.: +91 22 67918787 | Website: www.nelco.in | Email ID: services@nelco.in

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2022

Sr. No.	Particulars	(Rs. In Lakhs)					
		3 Months ended 30-Sep-22	Preceding 3 Months ended 30-Jun-22	Corresponding 3 Months ended 30-Sep-21	6 Months ended 30-Sep-22	6 Months ended 30-Sep-21	Previous Year ended 31-Mar-22
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total income	7,618	8,197	6,146	15,815	11,808	26,481
2	Net profit before tax	629	667	454	1,296	1,066	2,315
3	Net profit after tax	447	472	340	919	778	1,608
4	Total comprehensive income for the period [Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	440	433	341	873	715	1,578
5	Equity Share Capital	2,282	2,282	2,282	2,282	2,282	2,282
6	Other Equity						6,623
7	Earning Per Share (of Rs 10/- each) - Basic and Diluted)	1.96	2.07	1.49	4.03	3.41	7.05

- Notes :-
- (A) The Company vide its letter dated September 1, 2017 informed the stock exchanges about the approval of the Board of Directors to the transfer by way of slump sale on a going concern basis, for a lump sum consideration to its wholly owned subsidiary, Nelco Network Products Ltd (NNPL) of the following:
 - Integrated Security and Surveillance Solution ("ISSS") business and
 - Very Small Aperture Terminals ("VSAT") hardware business and allied services consisting of network management, project management, infrastructure services, turnkey solutions for satellite communication systems, and co-location services to customers other than Tatanet Services Limited (TNSL); and
 - (ii) The amalgamation of TNSL with the Company, through a composite scheme of Arrangement and Amalgamation (Proposed Scheme).
 - (B) The Proposed Scheme was approved by National Company Law Tribunal ("NCLT") on November 2, 2018. The Company received the approval from Department of Telecommunications (DoT) on June 9, 2021. The Scheme was effective from the appointment date i.e. April 1, 2017. Since, the above reorganisation was between the Company and its two wholly owned subsidiaries, this had no implication on the consolidated financial results of the Group, other than impact on accounting of tax charge, if any, on computation of revised returns.

Sr. No.	Particulars	3 Months ended 30-Sep-22	Preceding 3 Months ended 30-Jun-22	Corresponding 3 Months ended 30-Sep-21	6 Months ended 30-Sep-22	6 Months ended 30-Sep-21	Previous Year ended 31-Mar-22
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
		2	Standalone Financial details				
	Income from continuing operations	4,715	4,170	3,328	8,885	6,743	14,316
	Profit before tax- continuing and discontinued operations	653	386	10	1,039	569	1,445
	Profit after tax-continuing and discontinued operations	461	271	7	732	405	1,109
	Total comprehensive income- continuing and discontinued operations	454	245	(6)	699	328	1,053

- For the financial year ended March 31, 2022, the Company paid final dividend of Rs. 1.80 (18%) per equity share which was recommended by the Board and approved by shareholders at the Annual General Meeting of the Company held on July 8, 2022.
- The above is an extract of the detailed format of the Unaudited Consolidated and Unaudited Standalone Financial Results for the quarter and six months ended 30th September, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Consolidated and Unaudited Standalone Financial Results for the quarter and six months ended 30th September, 2022 are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Company's website (www.nelco.in).

For Nelco Limited
Sd/-
P. J. Nath
Managing Director & CEO
DIN :- 05118177

Place : Mumbai
Date : October 20, 2022

chembond **Chembond Chemicals Limited**
CIN L24100MH1975PLC018235
Regd. Office: Chembond Centre, EL 71, Mahape MIDC, Navi Mumbai - 400 710
Email id: info@chembondindia.com, Website: www.chembondindia.com

Extract of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Half year ended 30th September, 2022

Sr. No.	Particulars	(Rs. in Lakhs)					
		Quarter Ended			Half Year ended		Year Ended
		30.09.2022	30.06.2022	30.09.2021	30.09.2022	30.09.2021	31.03.2022
1	Total Income from Operations	11,238.45	9,691.73	8,721.20	20,930.17	16,842.24	35,759.16
2	Net Profit from ordinary activities before tax (before Exceptional and Extraordinary items)	904.11	20.08	600.12	924.18	1,384.54	2,053.76
3	Net Profit for the Period before tax (after Exceptional and Extraordinary items)	904.11	20.08	600.12	924.18	1,384.54	2,053.76
4	Net Profit for the Period after tax (after Exceptional and Extraordinary items)	765.77	(133.90)	469.36	631.88	951.44	1,398.57
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax))	767.06	(132.61)	473.00	634.45	959.55	1,410.13
6	Paid-up equity share capital (face value of Rs 5 per share)	672.41	672.41	672.41	672.41	672.41	672.41
7	Reserves (excluding Revaluation Reserve as per balance sheet of previous accounting Year)						29,722.64
8	Earning Per Share (of Rs.5 each) (not annualised) Basic and Diluted EPS	5.66	(1.02)	3.48	4.64	7.04	10.35

- NOTES:
- The above results for the quarter and half year ended 30th September, 2022, have been reviewed by the Audit Committee, approved by the Board of Directors at their meeting held on 20th October, 2022 and have been subjected to limited review by the Statutory Auditors.
 - This Statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind-AS), prescribed under Section, 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.
 - An application has been filed with NCLT for merger of Chembond Polymers and Materials Limited with Chembond Material Technologies Private Limited both wholly owned subsidiaries of Chembond Chemicals Limited on 6th May, 2022. The scheme will be accounted for on receipt of regulatory and other approvals which are pending.
 - Key Numbers of Standalone Financial results

Particulars	Quarter Ended			Half Year ended		Year Ended
	30.09.2022	30.06.2022	30.09.2021	30.09.2022	30.09.2021	31.03.2022
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from Operations (Net)	1,157.31	1,270.97	1,061.94	2,428.28	2,175.00	4,616.64
Profit Before Tax	231.73	5.17	514.68	236.91	904.62	1,092.78
Profit After Tax	285.27	(40.15)	485.86	245.13	757.71	874.37

- Post the disruption of operations at the Tarapur plant arising from the fire incident in April 2022, alternate arrangements for continuity of operations were made leading to higher than normal costs to the Company. During the quarter ended 30th June, 2022, the carrying value of inventories amounting to Rs. 267.50 lakhs and that of property, plant and equipment amounting to Rs. 171.68 lakhs have been written off and a corresponding adjustment of an equal amount has been made as the Group is adequately covered under valid insurance policies. Insurance claims have been accordingly lodged under the said policies and the Group expects that the aggregate of the claims made under the policies will be recovered. Further, the Group has received an interim claim amount of Rs. 136.00 lakhs pending finalization of the insurance claims.
- The above is an extract of the detailed format of consolidated quarterly financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the consolidated and standalone quarterly financial results are available on the website of Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com, and Company's website at www.chembondindia.com.

For CHEMBOND CHEMICALS LIMITED
Sd/-
Sameer V. Shah
Chairman & Managing Director
DIN: 00105721

Place : Mumbai
Date : 20th October, 2022

TechIndia Nirman Limited
Regd. Off: Nath House, Nath Road, Aurangabad 431005, Maharashtra
CIN: L45200MH1980PLC023364
www.techindianirman.com

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30/09/2022

Sr. No.	Particular	Quarter Ended		6 Months Ended		Year Ended
		30-09-2022	30-06-2022	30-09-2021	30-09-2021	31-03-2022
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	0.00	0.00	0.00	0.00	0.24
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-6.46	(14.12)	(14.60)	(20.58)	(52.57)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-6.46	(14.12)	(14.60)	(20.58)	(52.57)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-6.46	(14.12)	(14.60)	(20.58)	(52.57)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	-6.46	(14.12)	(14.60)	(20.58)	(52.63)
6	Equity Share Capital	1432.63	1432.63	1432.63	1432.63	1432.63
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-176.15	(169.69)	(140.19)	(176.15)	(140.19)
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)					
	1. Basic:	-0.05	(0.10)	(0.10)	(0.14)	(0.37)
	2. Diluted:	-0.05	(0.10)	(0.10)	(0.14)	(0.37)

- Notes:
- The Financial Result swee reviewed by the audit committee and were thereafter approved by the Board of Director at its meeting held on 19th October 2022. The Statutory Auditors of the Company have carried out the audit of the Financial Results.
 - The above is an extract of the detailed format of Unaudited financial results for the quarter & six months ended on 30th September 2022 filed with Stock Exchange under Regulations 33 of the SEBI (Listing Regulations), 2015. The full format of the Financial Results for the quarter & six months ended on 30th September 2022 are available on the National Stock Exchange of India Limited and BSE Limited and also on the Company's Website (www.techindianirman.com)

Place: Aurangabad
Date: 20/10/2022

On behalf of Board of Directors
Sattish Kagiwal
Managing Director

MORARKA FINANCE LIMITED
CIN: L67120MH1985PLC035632
Registered Office : 511, Makar Chambers V, 221, Nariman Point, Mumbai - 400021.
Tel : +91 022 22832468 | Fax no. : +91 022 22047288
email : investors@morarkafinance.in | website : www.morarkafinance.in

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30th SEPTEMBER, 2022

Sr. No.	Particulars	₹ In Lakhs)			
		Quarter ended 30.09.2022 (Unaudited)	Half year ended 30.09.2022 (Unaudited)	Quarter ended 30.09.2021 (Unaudited)	Year ended 31.03.2022 (Audited)
		1	Total Income from Operations (Gross)	21.08	540.22
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	14.52	522.40	349.92	405.26
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	14.52	522.40	349.92	405.26
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	0.37	489.84	359.53	369.23
5	Other Comprehensive Income/(loss) for the year (after tax)	(1,358.08)	(6,078.42)	(660.91)	19,296.47
6	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	(1,357.71)	(5,588.58)	(301.38)	19,665.71
7	Paid up Equity Share Capital (face value ₹ 10/-)	450.21	450.21	450.21	450.21
8	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous year				26482.65
9	Earnings Per Share (face value of ₹ 10/- each) (before and after extraordinary items)-				
	1. Basic (₹)	0.01	10.88	7.99	8.20
	2. Diluted (₹)	0.01	10.88	7.99	8.20

- Notes:
- The above is an extract of the detailed format of the Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said results are available on the website of BSE (www.bseindia.com) as well on the company's website (www.morarkafinance.in)

Place : Mumbai
Date : 20/10/2022

Sd/-
Gautam Morarka
DIN : 0002078
Chairman

TATA POWER
(Corporate Contracts Department)
Sahar Receiving Station, Near Hotel Leela, Andheri (E), Mumbai 400 059, Maharashtra, India
(Board Line: 022-67173188) CIN: L28920MH1919PLC000567

NOTICE INVITING EXPRESSION OF INTEREST

The Tata Power Company Limited hereby invites Expression of Interest from interested and eligible parties for following civil, waterproofing, and other infra works:

- Rate Contracts for Civil & Infra Jobs across Mumbai locations
- Structural Rehabilitation Works at Lower Parel, Mumbai
- Renovation of Conference Room and Dining Area at Salsette Receiving Station
- Renovation of Lines Office at Kalyan Receiving Station
- Renovation of Community Hall and Dispensary at Borivali Colony
- Waterproofing of RCC roofs at Trombay Housing Colony

For details of pre-qualification requirements, purchasing of tender document, bid security, etc., please visit Tender section of our website (URL: <https://www.tatapower.com/tender/tenderlist.aspx>). Eligible parties willing to participate may submit their expression of interest for one or more of the above jobs along with the tender fees for issue of respective tender documents latest by 29th October 2022.

Bank of Baroda **Mulund Branch** : Shop No. 1, Ground Floor, Anandi Heights, Opp. Mirani Nagar, Ganesh Gawade Road, Mulund (W), Mumbai 400080.
E-mail : mulund@bankofbaroda.co.in
Tel. 022-25652686, 25645490, 25610330

POSSESSION NOTICE (for Immovable property)

(As per Appendix IV read with rule 8(1) of the security Interest (Enforcement) Rules, 2002)

Whereas, the undersigned being Authorised Officer of the **Bank of Baroda, Mulund West Branch** under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with **Rule 9** of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 02/06/2022 calling upon the **Borrower Mr. Chandan Ashok Singh, Mr. Sagar Ashok Singh, Mr. Ashok Kumar Chandrapal Singh and Mrs. Sheela Ashok Singh and Guarantor-** to repay the amount mentioned in the notice being **Rs. 83,50,887.78 (Rupees Eighty Three Lacs Fifty Thousand Eight Hundred And Paise Seventy Eight Only)** within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower, Guarantor, Mortgagee having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower, Guarantor, Mortgagee and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13 (4) of the said Act read with Rule 9 of the said Rules on this 17th day of October, 2022.

The Borrower, Guarantor, Mortgagee in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of **Bank of Baroda** for an amount of **Rs. 83,50,887.78 (Rupees Eighty Three Lacs Fifty Thousand Eight Hundred And Paise Seventy Eight Only)** as on 19.04.2022 and interest, penal interest and other charges (-) Net of recovery thereon from 19.04.2022 plus charges if any till realization.

The Borrower, Guarantor and Mortgagee's attention is invited to provisions of Section 13 (B) of the Act in respect of time available to redeem the secured assets.

Description Of The Immovable Property

EM of flat no. 202, on Second Floor in "B" Wing of building known as **Mayuresh Park Tulip ABC and D CHS Ltd.** Admeasuring about 785 Sq. Ft. (Saleable Area) that is 572 Sq. Ft. carpet area or there about on plot bearing CTS No. 114, S. No. 130 (P) & 132 (P) Village Bhandup (West) Situated at **Mayuresh Shrishti Park**, Opp. Hind Refractorier, Lake Road and Gameodi Road, Bhandup (West) of Municipal Ward- "S" Tahsil- Kurla, Mumbai 400078.

Plot of the flat Apartment bounded as under:
East : G to K Wing of Mayuresh Park CHS Ltd. West : C Wing of Mayuresh Park CHS Ltd. North : Marathon Embryo, South : J wing of Mayuresh Park CHS Ltd.

Date : 17.10.2022
Place : Mumbai

Authorised Officer
Bank of Baroda

INFRADEBT

INDIA INFRADEBT LIMITED

CIN: U65923MH2012PLC237365

Registered Office: The Capital, "B" Wing, 1101A, Bandra-Kurla Complex, Mumbai - 400 051
Tel: +91 22 68196900 Fax: +91 22 68196910 E-mail: info@infradebt.in

Financial results for the quarter ended September 30, 2022

Sr. No.	Particulars	(₹ in million)		
		Quarter ended September 30		Year ended March 31
		2022 (Reviewed)	2021 (Reviewed)	2022 (Audited)
1	Total Income from Operations	3,847.67	3,525.48	14,434.45
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	851.23	776.55	3,061.73
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	851.23	776.55	3,061.73
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	85		

आघात झाले की शिवसेना वाढते!

उद्धव ठाकरे : ठाण्यातही सभा घेईन

सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. २० : शिवसेना संघटनेच्या अर्थसंचालक अशोक शिंदे यांनी...



माथेरान मिनी ट्रेन तीन वर्षांनी सेवेत

मुंबई, ता. २० : मध्य रेल्वेची नेरळ ते माथेरान दरम्यान धावणारी मिनी ट्रेन सेवा...

कंत्राटी टीबी कार्याच्या सातुग्रह अनुदान

मुंबई, ता. २० : कंत्राटी टीबी कार्याच्या सातुग्रह अनुदान देण्याचा सकारात्मक प्रस्ताव...

बृहन्मुंबई महानगरपालिका
मुंबई अग्रिशमन दल
ई-खरेदी निविदा सूचना
क्रमांक FB/W/817 दिनांक: १०/१०/२०२२

एसटीच्या अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांना बोनस नाहीच

कर्मचारी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
मुंबई, ता. २० : एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने...

मुंबई, ता. २० : एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिवाळी बोनस जाहीर केला आहे; मात्र यासंदर्भात परिपत्रक प्रसिद्धात...

नेल्को लिमिटेड
30 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाही आणि सहा महिन्यांसाठी एकत्रित अलेखापरीक्षित आर्थिक निकषांचा साटाश
अ. क्र. तपशील ३०-सप्टेंबर-२०२२ रोजी संपलेले ३ महिने अलेखापरीक्षित

वीज कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर

मुंबई, ता. २० : महानिर्मिती, महापरिष्ठा आणि महावितरण वीज कंपन्यांतील कामगार, अभियंते, अधिकारी...

ORACLE
ऑरॅकल फायनान्शियल सर्विसेस सॉफ्टवेअर लिमिटेड
३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामासिक अलेखापरीक्षित वित्तीय निकषांचे विवरण अर्क
तपशील सप्टेंबर ३०, २०२२ रोजी संपलेले तीन महिने

महावितरण
महसळा उपविभाग कार्यालयासाठी जागा भाड्याने घ्यावयाची आहे.
त्यामध्ये पाणी, बांधकाम तसेच बाह्य उभारणे उभारणे करणाऱ्या मोठ्या जागा असणे आवश्यक आहे.

Imagicaa
इमॅजिकावर्ल्ड एन्टरटेन्मेंट लिमिटेड
संपूर्ण वित्तीय विवरण अर्क
३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामासिक अलेखापरीक्षित वित्तीय निकषांचे विवरण अर्क

घरांच्या विक्रीसाठी आता म्हाडाकडून एजंटची नेमणूक!

कोकण मंडळाची घरे विक्रीविना पडून
मुंबई, ता. २० : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विविध सोडोटीमध्ये घरांचा समावेश केल्यांतरही घरांची विक्री होत नसल्याने सुमारे दहा हजार घरे विक्रीविना पडून आहेत.

मुंबई, ता. २० : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विविध सोडोटीमध्ये घरांचा समावेश केल्यांतरही घरांची विक्री होत नसल्याने सुमारे दहा हजार घरे विक्रीविना पडून आहेत.

INTERVIEW • APPOINTMENT • JOB •
SJSB SOLAPUR JANTA SAHAKARI BANK
Applications are invited from the eligible candidates for the following posts.

Imagicaa
इमॅजिकावर्ल्ड एन्टरटेन्मेंट लिमिटेड
संपूर्ण वित्तीय विवरण अर्क
३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामासिक अलेखापरीक्षित वित्तीय निकषांचे विवरण अर्क